

महाराष्ट्र शासन

क्रमांक: देयक-२०२३/प्र.क.१७१/१३-अ
कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व
मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३.

विषय:- सन २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीतील उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा या कार्यालयाचे अधिनस्त तालुका बिज गुणन प्रक्षेत्र, डोंगरगाव, जि.भंडारा या प्रक्षेत्रावरील २४०१ ०२६१ लेखाशिर्षा खालील (२१) सामग्री व पुरवठा आणि (३१) इंधन या बाबीखालील प्रलंबित रु.८६,०५२/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

संदर्भ:- १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३२०/२०१३/विनियम, दि.१७/०४/२०१२५
२) कृषी आयुक्तालयाचे पत्र क्र.कृषि/लेखा-१/देयक/साहित्य व इंधन/नियम-४०/३७२५३/२०२३, दिनांक ३०/०३/२०२३.

ज्ञापन :

सन २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीतील उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा या कार्यालयाचे अधिनस्त तालुका बिज गुणन प्रक्षेत्र, डोंगरगाव, जि.भंडारा या प्रक्षेत्रावरील बिजोत्पादन कार्यक्रम व इतर अनुषंगिक कामे कंत्राटदारामार्फत केली जातात. सदर कंत्राटदाराचे (२१) सामग्री व पुरवठा चे रु.२४,७११/- आणि (३१) इंधन चे रु.६१,३४१/- असे एकूण प्रलंबित देयक रु.८६,०५२/- (अक्षरी रुपये शहाऐंशी हजार बावन्न फक्त) इतकी रक्कम अदा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक १७/४/२०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला, उपविभाग-१ अनुक्रमांक-६, नियम ४० नुसार प्रशासनिक विभाग प्रमुख यांना पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकारानुसार सदर ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे.

३. यावरील येणारा खर्च मागणी क्र.डी-३, २४०१-पिकसंवर्धन, १०३-बी बियाणे, १०३(००) (०१) तालुका बीज गुणन प्रक्षेत्र (२४०१ ०२६१) अंतर्गत (२१) सामग्री व पुरवठा आणि (३१) इंधन या बाबीखाली सन २०२३-२४ करिता उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा.

४. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी वापरण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या प्रकरणी कोणतीही प्रशासकीय व वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसे, आढळल्यास याबाबतची जबाबदारी सर्व संबंधितावर राहिल.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३१२०५१५४६२७७४०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(हे. गो. म्हापणकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषी) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक (कृषी प्रक्रिया व नियोज), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. विभागीय कृषी संहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर.
४. उप विभागीय कृषी अधिकारी, भंडारा.
५. महालेखापाल-१/२(लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर
६. महालेखापाल-१/२(लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर
७. वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा
८. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
९. सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई
१०. निवडनस्ती/१३ अ